

RADYS W.H.BRADY & CO. LTD.

CIN No. - L17110MH1913PLC000367

Regd. Office: BRADY HOUSE, 12-14, VEER NARIMAN ROAD, FORT, MUMBAI - 400001. INDIA TEL.: (022) - 22048361-65 • E-mail: bradys@mtnl.net.in • Website: www.bradys.in

August 25, 2021

To, BSE Limited, Department of Corporate Services Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

Ref: Script Code - 501391

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the Notice published in newspaper of The Free Press Journal (in English) and Navshakti (in Marathi) requesting the Members for Updation of E-mail Address and Bank Account details. The same has been made available on the Company's Website www.whbrady.in.

You are requested to take note of the same.

Thanking you,

Yours Faithfully,

For W. H. BRADY & COMPANY LIMITED

KHUSHMEETA BAF

COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

Encl: A/a.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that (1) Balaram Likdya Patil, (2) Prasad Balaram Patil, (3) Chalmabai Rohidas Choudhary, (4) Bhimabai Bhagvan Dare, (5) Rekha Balaram Patil, (6) Ranjana Balaram Patil, (7) Manisha Balaram Patil, (8) Namita Balaram Patil, (9) Taibai Balaram Patil, (10) Krishna Likdya Patil, (11) Vilas Karishna Patil, (12) Pradip Karishna Patil, (13) Ganesh Krishna Patil, (14) Sangita Ashok Patil, (15) Vandana Krishna Patil, (16) Sapna Krishna Patil, (17) Nisha Krishna Patil, all Indian inhabitants, residing at Nandivli Pada, behind Sanghvi Garden, Chera Nagar, Sagaon, Dombivli (East), Taluka Kalyan, District Thane (collectively the "Owners"), are the owners and seized and possessed of, and well and sufficiently entitled to the undermentioned property.

Our client is interested in acquiring and purchasing the undermentioned property from the Owners together with all their rights, title, interest, benefits, advantages, etc. in respect thereof, clear, marketable and free from all encumbrances, for the agreed consideration and terms and conditions.

Any and all persons/entities including any bank and/or financial institution having any right, title, claim, benefit, demand and/or interest etc. against the Owners and/or against the undermentioned property or any part thereof and/or the development rights and/or development potential and/or any other rights, title, interest etc. or any part thereof including any right, title, claim, benefit, demand and/or interest etc. by way of sale, exchange, let, lease, sublease, license, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, easement, tenancy, sub-tenancy, trust, occupation, possession, family arrangement / settlement, decree and/or order of any Court of Law, Tribunal, Authority and/or any other forum, contracts / agreements, development rights, partnership, arrangement or otherwise of whatsoever nature, is/are hereby required to make the same known in writing, along with supporting documentary evidence, to the undersigned at the address and the email ID mentioned below, within twenty one (21) days from the date of the publication of this public notice, failing which, any and all the rights, titles, claims, benefits, demands and/or interests etc., if any, shall be deemed to have been waived and abandoned, and the sale, transfer, assignment, assurance and conveyance of the undermentioned property, will be completed in favour of our client, without reference to any such claims etc.

The Schedule above referred to

All that piece and parcel of land or ground admeasuring about 600 square meters and bearing Survey No. 68 Hissa No.1 (Part) of Revenue Village Nandivli-Panchanand, Taluka Kalyan, District Thane, Iying, being and situated at Manpada Road, Dombivli (East), within the limits of Kalyan -Dombivli Municipal Corporation, and bounded as follows, that is to say:

On or towards East Survey No.65, Hissa No.8; On or towards West Survey No.26, Hissa No.2, On or towards North Survey No.65, Hissa No.6 Survey No.68, Hissa No.5 On or towards South

Dated this 25th day of August, 2021.

Bheru Choudhary - Partner IC Legal

Advocates and Solicitors,

Unit Nos.1-12, Ground floor, Onlooker Building, Opp. Axis Bank, P. M. Road, Fort, Mumbai - 400 001 • Email id: bheru.choudhary@icul.in

W. H. BRADY & CO. LTD.

CIN: L17110MH1913PLC000367

Regd. Office: Brady House, 4th Floor, 12/14 Veer Nariman Road, Fort, Mumbai-400001 Tel. No.: 022-22048361- 65; Fax No.: 022-22041855 Website: www.whbrady.in; Email Id: bradys@mtnl.net.in

Notice to the Shareholders

NOTICE is hereby given that the 108th Annual General Meeting (AGM) of the Members of W. H. Brady & Co. Ltd. (the company) will be held on Wednesday, September 29, 2021 AT 12.30 P.M. (IST) through Video conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) to ransact the business as set out in the Notice of the AGM.

n view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs vide neral Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 8, 2020, Apri 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021, respectively, issued by the Ministry of orporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/ HO/CFD/CMD1/ CIF P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD 2/CIR/P/2021/11 dated May 12, 2020 and January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") has ermitted holding of AGM through VC/OAVM without the physical presence of members ccordingly, in compliance with MCA circulars and relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the 108th AGM of the Members of the Company will be through VC/OAVM.

compliance with the above mentioned Circulars, the Notice of the AGM and Annua Report for FY 2020-21 will be sent electronically by the Company to those Members whose mail addresses are registered with the Company/RTA and Depositories. The Notice of the 108th AGM and the Annual Report for FY 2020-21 will be also available at the websites of the Company (www.whbrady.in), BSE Limited (www.bseindia.com). Detailed procedure for attending the AGM and voting through remote e-voting and e-voting at the AGM is rovided in the Notice of AGM.

ccordingly, to update the details with the company the following procedure may be

The Members holding shares in physical form who have not registered their email addresses with the Company/RTA may get registered their email addresses, a https://www.bigshareonline.com/InvestorRegistration.aspx by providing details such as Select company name from drop box, Folio Number, certificate Number, Shareholder name, PAN, mobile number, email id and also upload the image of share certificate and PAN card in PDF or JPEG format (upto 1MB). The facility for registration of bank details for the members holding shares in physical form are also available a https://www.bigshareonline.com/InvestorRegistration.aspx by providing details such as Bank account no, bank name, IFSC code and also upload self-attested cancelled cheque leaf along with request letter duly signed in PDF or JPEG format (Upto 1MB).

The Member holding shares in Demat form are requested to register their email addresses with their respective Depository Participant. Further, the Member may temporarily register their e-mail addresses with the Company/RTA, at https://www.bigshareonline.com InvestorRegistration.aspx by providing details such as DP ID/Client ID, shareholder name. PAN. Mobile no. email id. It is clarified that for permanent registration of e-mail address, the members are requested to register the same with their respective Depository participant.

For and on behalf of the Board W. H. BRADY & CO. LTD

Sd/

Place: Mumbai Date: August 24, 2021

Pavan G. Morarka Chairman & Managing Director (DIN: 00174796)

SYMBOLIC POSSESSION NOTICE

Registered Office: ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai- 400051

Corporate Office: ICICI HFC Tower, JB Nagar, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai- 400059 Branch Office: Ground Floor ICICI HFC Tower, Off Andheri Kurla Road J.B. Nagar, Andheri East Mumbai- 400059 Branch Office: Premises No. 201, 2nd Floor, West View, Opp. ICICI Bank, Veer Savarkar Road, Thane- 400602 Branch Office: 1st Floor, A-101, BSEL Tech Park, Plot No. 39/5 & 39/5A, Opposite Vashi Station, Sector 30A, Washi, Navi Mumbai- 400703

Branch Office: 2nd Floor, Office No. 203, Sai Midas, Opposite Patiyala House, Nagar, Manmad Poad, Savedi

Whereas

The undersigned being the Authorized Officer of ICICI Home Finance Company Limited under the Securitisation Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Home Finance Company Limited.

Sr. No.	Co-horrower/	Description of property/ Date of Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
1.	Sneha Mukesh Jethwa (Borrower), Mukesh Chandrakant Jethwa (Co- Borrower), NHMUM00000820423	2nd FIr A Wing Chandra Bhuvan Chsl Chandralok A Malabar & Cumballa Hill Division Nepean Sea Road S No 21 Flat No. 204 Mumbai Maharashtra 400006. Bounded By- North: Kilachands Bungalow, South: Videocon House, East: Chandralok B Wing, West: J Metha Road. Date of Possession 20-Aug-21	10-05-2021 Rs. 1,07,02,395/-	Mumbai
2.	Yamgar Baburao Balku (Borrower), Sarika Baburao Yamgar (Co- Borrower), LHMUM00001295381	Flat No B1A2: 4 2nd Floor BLDG. No B1 Anand Mangal CHSL Sector No 10 Kalamboli 1 Navi Mumbai Maharashtra 410218. Bounded By-North: Bldg, South: BLDG, East: Gurudwara/ Road, West: Internal Road/ BLDG. Date of Possession 20-Aug-21	28-05-2021 Rs. 31,59,878/-	Mumbai
3.	Digvijai Kumar Rai (Borrower), Reena Rai (Co- Borrower), LHMUM00001275672	401 4th Floor Sai Pooja Arcade CHSL Plot No 67 Sector 35 Navi Mumbai 1 Panvel Maharashtra 410206. Bounded By-North: BLDG, South: BLDG, East: BLDG, West: Ground. Date of Possession 20-Aug-21	28-05-2021 Rs. 41,60,274/-	Mumbai
4.	Anoop Ramvachan Pathak (Borrower), Ramvachan Dashrath Pathak (Co- Borrower), Urmila R Pathak (Co- Borrower) NHMUM00001294590	15 4th Floor B Wing Sukh Niwas CHSL Colaba Mumbai Na Mumbai Maharashtra 400005. Bounded By- North: Pasta Lane, South: Building, East: Svs Road, West: Makani Massion. Date of Possession 19-Aug-21	28-05-2021 Rs. 91,82,470/-	Mumbai
5.	Vishal Paspati Gupta (Borrower), Sanju Paspati Gupta (Co- Borrower), LHTNE00001283763	Near Nerul Station 26 201 Navi Mumbai Maharashtra- 400709. Date of Possession 20-Aug-21	10-05-2021 Rs. 52,22,117/-	Thane- E
6.	Vinodkumar Ugrasen Pandey (Borrower), Vandana Vinodkumar Pandey (Co- Borrower), NHNMU00000734782	2nd Floor Giriraj Classic Plot No.65 Sector 20 Koperkhairane Flat No.201 Navi Mumbai Maharashtra- 400709./ Date of Possession 20-Aug-21	10-05-2021 Rs. 19,53,759/-	Vashi - Mumbai-∃
7.	Arun Dattatray Kulkarni (Borrower), Vikram Kulkarni (Co- Borrower), Surekha Arun Kulkarni (Co- Borrower), LHVSH00001330883	2 Flat No 002 Ground Floor Ganesh Avenue Plot No 63 Sector 05 Near Sindicate Bank Karanjade Navi Mumbai Na Panvel Maharashtra- 410206. Bounded By- North: Bldg, South: Road/ Gaonthan Area, East: BLDG, West: School. Date of Possession 20-Aug-21	28-05-2021 Rs. 31,90,758/-	Vashi - Mumbai-
	Ramjeet Amritlal Kannaujiya (Borrower), Sangeeta Ramjeet Kannaujiya (Co- Borrower), NHMUM00000822815	Shop No 08 Ground Floor Sai Prasad Residency Shree Krishna CHSL Sectoe 31 Kamothe Navi Mumbai Shop No 08 Navi Mumbai-400705. Bounded By- North: 20 Mtr Wide Road, South: Plot No 8 And 9, East: Plot No 7, West: Garden Plot. Date of Possession 20-Aug-21	28-05-2021 Rs. 8,92,566/-	Mumbai
9.	Sunil Uttam Shewale (Borrower), Sharda Sunil Shewale (Co- Borrower), LHADR00001255395	Plt No B24 Plot No 25 to 30A 25 to 30b Sr No 2492b 3a 1 Stilt First Floor Madahvbag Bhingar Ahmedanagar Sr No 2492b 3a 1 B 204 Ahmednagar Maharashtra 414411. Bounded By-North: Staircase And Flat No B 203, South: Sidemargin, East: Side Margin, West: Staircase And Flat No B 203. Date of Possession19-Aug-21	10-05-2021 Rs. 12,44,511/-	Ahmed- Nagar- B

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date : August 25, 2021

Authorized Officer ICICI Home Finance Company Limited

Details of the Immovable Property

FORM "Z" (See sub rule (11(d-1) of rule 107)

Possession Notice for **Immovable Property**

Whereas the undersigned being the Recovery officer of the Ramaraja Kshatriya Co-op. Credit society Ltd. Under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issued a demand notice dated 03.02.2021 Calling upon the judgment debtor.

Shri Subir Chakravorty to repay the amount mentioned in the notice being Rs. 82,51,021/-(Rupees Eighty Two Lakh Fifty One Thousand Twenty One Only) With date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated 12/07/2021 and attached the property described herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public to general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under rule 107 11(d-1)) of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on the 20th Day of Aug. of the year 2021.

The judgment debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of the Ramaraja Kshatriya Co-op. Credit Society Ltd. For an amount Rs. 85.35.409/- (Rupees Eighty Five Lakh Thirty Five Thousand Four Hundred nine Only) and interest thereon.

Description of the Immovable Property

Woodrow Commercial Premises Co-op. Society Ltd., 201, 2nd Floor, Veera Desai Road, Andheri-West, Mumbai-400053

All that part and parcel of the property consisting of Woodrow Commercial Premises Co-op. Society Ltd., 201, 2nd Floor, Veera Desai Road, Andheri-West, Mumbai-400053, Within the registration Tahsil-Andheri-West and District-Mumbai.

(Shree B. N. GAIKWAD) Special Recovery & Sales Officer Co-op. Societies, Maharashtra State, C/o, Ramaraia Kshatriva Co-op. Credit Society Ltd.

Date: 20/08/2021 Place: Mumbai

KOTAK MAHINDRA BANK LIMITED POSSESSION C kotak Registered Office: 27BKC, C-27, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400051. Branch Office: Shop No 1, Payas, Opp. BYK College, Thatte Nagar Road, Nasik-422005.

Whereas, the undersigned being the authorized officer of Kotak Mahindra Bank Ltd., under the securitization and reconstruction of financial assets and enforcement of securit nterest act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the security interest (enforcement) rules 2002 issued demand notices t the borrowers as detailed hereunder, calling upon the respective borrowers to repay the amount mentioned in the said notices with all costs, charges and expenses till actual dat of payment within 60 days from the date of receipt of the same. The said borrower(s)/ co borrower(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers co borrowers and the public in general that the undersigned has **taken possession** of the property described hereunder in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said act R/W rule 8 of the said rules on the dates mentioned along with. The borrowers in particular and public in general are hereby cautioned not to deal with the prope ties and any dealings with the properties will be subject to the charge of Kotak mahindra bank ltd., for the amount specified therein with future interest, costs and charges from the respective dates. The borrowers attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the act, in respect of time available to redeem the secured assets. Details of the borrowers, scheduled property, outstanding dues, demand notices sent under section 13(2) and amounts claimed there under, date of possession is given herein below

Account No., Loan Amount Mr. Sushant Sunilchandra Das, S/o Mr. Sunilchandra Das All that Piece and Parcel of the Property Bearing Flat No.3, Admeasuring

Rupees Eleven Lakh and Eighteen Thousand Only)

(Notice No.1 Being Legal Heir of Late Borrower, i.e. Mr. Sanjay Fakira Patil) & Ms. Rupali Patil, D/o Late Sanjay

Fakira Patil & Mr. Nikhil Patil, S/o Late Sanjay Fakira

Patil (Notice 2 to 3 Being Legal Heirs of Borrower/Mortgagor

Mr. Sanjay Fakira Patil (Since Deceased)) All at: R/o Flat No.11 3rd Floor, Varad Apartment Shri Renuka Nagar,

Behind Sai Baba Temple, Behind K.J. Mehta, High School

Total Loan Amount Sanctioned: Rs. 3,82,000/- (Rupees

Loan Account Number: 13810296 & 13810757

Three Lakh and Eighty Two Thousand Only)

Nashik Road, Nasik-42210

Name And Address of The Borrower, Co-Borrower Loan

& Mrs. Saraswati Sushant Das, W/o Mr. Sushant Sushant Das, Both at: R/o:- Arya Heights Flat No.3, Plot As, "Aarya Hights" Constructed On Plot No. 23, Admeasuring 372 No.23, Serial No.297/12, Nr. Gaurav Colony CIDCO, Nr. Sq.Mtrs. Out Of Gut No 297/2+297/3/23, at Village Ambad, Tal and Dist Nashik, Within Jurisdiction of Nashik Municipal Corporation, Nashik, Loan Account No.: 407HSL92575997 & 407TSH92618297 | Bounded as: Towards East: Stair Case, Towards West: Side Margine Loan Sanctioned Amount: Rs. 31,95,000/- (Rupees Thirty | Towards South: Flat No.2, Towards North: Side Margine Name of the Mortgagor: Mr. Sushant Das. One Lakh Ninety Five Thousand Only)

Date: 23.08.2021, Place: Nasik/ Aurangabad Sd/- Authorised Officer, Kotak Mahindra Bank Limited For any Query Please Contact Mr. Gurpal Singh (+91 7412032966) &Mr. Dnyanesh jade (+91 9420101280)

Name of the Mortgagor: Mr. Vipul, S/o. Mr. Sharadrao Kulkarni

3. Demand Notice Date, 4. Amount Due in Rs 1. 23.08.2021, 2. Physical Possession., 3, 18,12,2020 4. Rs. 37, 81,205/- (Rupees Thirty Seven Lakh Eighty One Thousand Two Hundred And Five Only) due and payable as of 18.12.2020 with applicable interest from 19.12.2020 until payment in full.

1. Date Of Possession, 2. Type of Possession

Mr. Vipul, S/o Sharadrao Kulkarni, At: Row House No. All that Piece and Parcel of Row House No B 4, Sai Vatika, situated at Gut B-4, Plot No. 31, Sai Vatika, Gate No.211, Village Kumbefal, Tq. and Dist. Aurangabad. No.211, Plot No.31 Admeasuring 46.54 Sq. Mtrs. i.e. 507.52 Sq.Ft. Ground plus First Floor at Kumbhefal Tq. and Dist. Aurangabad-431001 Loan Account Number: 417HOP63095791 & within Jurisdiction and Sub-Registrar Aurangabad. Bounded as: Towards East: Open Space, Towards West: 9 Meter Road, Towards Total Loan Amount Sanctioned: Rs.11.18.000/-South: Row House No.B-3. Towards North: Row House No.B-5.

3). 18.01.2021 4). Rs. 12, 64,814/- (Rupees Twelve Lakh Sixty Four Thousand Eight Hundred and Fourteen Only) as of 18.01.2021 with applicable interest from 19.01.2021 until payment in full.

1). 23.08.2021, 2). Symbolic Possession

Mrs. Sheela Sanjay Patil, W/o Late Sanjay Fakira Patil | All that Piece and Parcel of the Property Bearing Flat No.11 situated on 3rd Floor, Admeasuring 498.00 Sq.Ft. i.e., 46.28 Sq.Mtrs., situated in Structure of Building known in the Name and Style as "Varad Apartment" on Plot of Land Bearing N.A. Plot No. 6A & 6B Area Admeasuring 236.50 Sq.Mtrs. Each from and Out of the Approved Layout Plan of Revenue Survey No.26, Hissa No.2, Situated at Village: Deolali, within the Local Limits of Nashik Municipal Corporation, and Registration and Sub-Registration Tal and Dist.: Nashik-II. Property More Particularly Described as: Flat No.11, 3rd Floor, Varad Apartment Shri Renuka Nagar, Bh. K.J.Mehta High School Behind Sai Baba Temple, Nashik Road Nasik 422101. Property Bounded as: East: Plot.No 4, West: Flat.No 12, South: 12mtr Vide D.P. Road, North: Plot.No 6 Name of the Mortgager: Mr Sanjay Fakira Patil (Since Deceased) And Mrs.

Sheela Sanjay Patil

Symbolic Possession 3). 12.06.2019 4). Rs. 8, 29,773/-(Rupees Eight Lakh Twenty Nine Thousand Seven Hundred Sevent Three Only) as of 12.06.2019with interest from 13.06.2019

1). 23.08.2021, 2).



Shivaji Chowk Branch, Plot No. 1962/1963, Vithal Chambers, Shivaji Chowk, Kalyan(W), Dist. Thane-421 301. India

POSSESSION NOTICE APPENDIX-IV. [RULE 8(1)]

Where as, The undersigned being the Authorized officer of Bank of Baroda (erstwhile Dena Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of Powers conferred under Section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued a demand notice dated 19.05.2021 calling upon the Borrower/Mortgagors/Guarantors M/s R B Mantri/Mr R B Mantri/Mrs Kiran R Mantri, Mr Nitin B Bhanushali and Mrs Jamuna B Mantri to repay the amount mentioned in the notice being Rs. 1,30,778.52/- (Rupees One Crore Thirty Lakhs Twenty Nine Thousand Seven Hundred and Seventy Eight Paise Fifty Two Only) within 6 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the Propert described herein below in exercise of powers conferred on him /her under Section 13(4) o said Act read with Rule 8 of the said Rules on this 23rd day of August of the year 2021. The Borrower/guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to

deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Baroda (erstwhile Dena Bank), Shivaji Chowk, Kalyan Branch, Mumbai Zone for ar amount Rs.1,30,778.52/- (outstanding at the date of taking possession) (Rupees One Crore Thirty Lakhs Twenty Nine Thousand Seven Hundred and Seventy Eight Paise Fifty Two Only and interest thereon at the contractual rate plus cost, charges & expenses till date of paymen The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Ac n respect of time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY. All that part and parcel of the following properties consisting of

SHOP NO. S-1, C-WING, GR. FLOOR C WING SHREE VIGNAHAR CHHAYA CHS.

- BARDAN GALLI, BAZARPETH KALYAN WEST IN THE NAME OF MR. RAJESH E MANTRI ADMEASURING $9.25\,\mathrm{Sq}$ Mt/s CARPET BOUNDED ON EAST BY ROAD, ON WEST BY BALAJI TEMPLE , ON SOUTH BY SHANTAWADI , ON NORTH BY BAZARPETH POLICE STATION.
- SHOP NO. C-2, GR. FLOOR, C WING SHREE VIGNAHAR CHHAYA CHS, BARDAN GALLI, BAZARPETH KALYAN WEST IN THE NAME OF MRS KIRAN R MANTRI ADMEASURING 15 Sq Mtrs CARPET BOUNDED ON EAST BY ROAD, ON WEST BY BALAJI TEMPLE , ON SOUTH BY SHANTAWADI , ON NORTH BY BAZARPETH POLICE STATION.
- SHOP NO. C-4 GR. FLOOR, C- WING SHREE VIGNAHAR CHHAYA CHS, BARDAN GALLI, BAZARPETH KALYAN WEST IN THE NAME OF MR. RAJESH BABULAL MANTRI ADMEASURING 268 Sq Ft CARPET BUILT UP BOUNDED ON EAST BY ROAD, ON WEST BY BALAJI TEMPLE, ON SOUTH BY SHANTAWADI, ON NORTH BY BAZARPETH POLICE STATION.
- SHOP NO. C-6 GR. FLOOR, C- WING SHREE VIGNAHAR CHHAYA CHS, BARDAN GALLI, BAZARPETH KALYAN WEST IN THE NAME OF MR. RAJESH BABULAL MANTRI(HUF) ADMEASURING 174 SQFT CARPET BUILT UP BOUNDED ON EAST BY ROAD, ON WEST BY BALAJI TEMPLE, ON SOUTH BY SHANTAWADI, ON NORTH BY BAZARPETH POLICE STATION.
- SHOP NO. 10 GR. FLOOR SHREE VIGNAHAR CHHAYA CHS, BARDAN GALLI, BAZARPETH KALYAN WEST IN THE NAME OF MRS KIRAN R MANTRI ADMEASURING 303 SQFT BUILT UP BOUNDED ON EAST BY ROAD, ON WEST BY BALAJI TEMPLE, ON SOUTH BY SHANTAWADI, ON NORTH BY BAZARPETH POLICE STATION. SHOP NO. 11 GR. FLOOR. SHREE VIGNAHAR CHHAYA CHS. BARDAN GALLI.
- BAZARPETH KALYAN WEST IN THE NAME OF MRS KIRAN R MANTRI ADMEASURING 224 SQFT BUILT UP BOUNDED ON EAST BY ROAD, ON WEST BY BALAJI TEMPLE, ON SOUTH BY SHANTAWADI, ON NORTH BY BAZARPETH POLICE STATION.
- SHOP NO. C-10 GR. FLOOR, A- WING PUSHPANJALI NIWAS CHS LTD BAZARPETH GANDHI CHOWK KALYAN WEST IN THE NAME OF MR. RAJESH BABULAL MANTRI ADMEASURING 250 SQFT BUILD UP AREA BOUNDED ON EAST GURUKRIPA BUILDING, ON WEST BY PATEL ESTATE, ON SOUTH BY VRINDAVAN BUILDING ON NORTH BY ROAD.
- FLAT NO 5, 2ND FLOOR, 2ND FLOOR, A WING PUSHPANJALI NIWAS CHS LTD BAZARPETH KALYANA WEST IN THE NAME OF MR. BABULAL C MANTRI ADMEASURING 612 SQFT BUILD UP AREA BOUNDED ON EAST GURUKRIPA BUILDING, ON WEST BY PATEL ESTATE, ON SOUTH BY VRINDAVAN BUILDING ON NORTH BY ROAD.
- FLAT NO 6, 2ND FLOOR, 2ND FLOOR, AWING PUSHPANJALI NIWAS CHS LTD BAZARPETH KAALYAN WEST IN THE NAME OF MRS JAMUNA B MANTRI ADMEASURING 370 SQFT BUILD UP AREA BOUNDED ON EAST BY GURUKRIPA BUILDING, ON WEST BY PATEL ESTATE, ON SOUTH BY VRINDAVAN BUILDING ON NORTH BY ROAD.

within the Registration Sub-District Kalyan and District Thane

Date: 23/08/2021 Place: Kalyan

Authorized Office Bank of Baroda

(Markand Ninje)

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that Jay Bandhu Co-operative Housing Society Ltd. ("the Society") having 32 flats and members is desirous of obtaining development rights in respect of the Property for the purpose of carrying on redevelopment (Registration No. BOM/HSG/3305/1972) is the owner of and well and sufficiently entitled to the property more particularly described in the Schedule hereunder written (hereinafter referred to as "the Property"). The Society consists of 32 members

FURTHER NOTICE is hereby given to the public at large that our client Dhrishay Infratech Pvt. Ltd. ("the Developer"), is desirous of obtaining development rights in respect of the Property for the purpose of carrying on redevelopment. The Society has represented to our client that the property is free from encumbrances and that the Society has clear and marketable title.

Dhoot Developers Pvt. Ltd. were resolved to be appointed as developers, however, by letter dated 12th February, 2018, Dhoot Developers Pvt. Ltd. have withdrawn from the redevelopment project and the Society has refunded the amount of Rs. 10,00,000/- to Dhoot Developers Pvt. Ltd who have vide letter dated 12th February, 2018 granted consent and no-objection for change of developer by the Society. Overwhelming majority of the members of the Society have agreed and confirmed to appoint our client as a prospective

NOTICE is hereby given to the public at large that for the proposed redevelopment, the Developer and the Society have proposed to execute and register a development agreement or Power of Attorney and any other document or agreements to give full effect to the development agreement.

All persons/s having any claim / objection in respect of the Property or any portion or part thereof by way of any agreement. memorandum of understanding, sale, conveyance, assignment, exchange, gift, mortgage, charge, lien, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, leave and license, trust, maintenance, inheritance, bequest, possession, pledge, succession, easement, restrictive covenants, right of way, share, reservation, lis-pendens, dispute, suit, decree, order of injunction, attachment, or any liability or commitment or claim or demand of any nature whatsoever are hereby requested to make the same known in writing along with documentary evidence in support thereof to the undersigned at their under mentioned address, within a period of 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which, the claim/objection of such person/s will be deemed to have been waived and/or abandoned

THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO:

ALL THAT piece and parcel of land or ground situated/lying and being at Ghatkopar (East) in the Registration District of Mumbai City and Mumbai Suburban District having final Plot No. 353B/5 & 353B/6 situated at Vallabhbaug Lane, TPS III Scheme, 90ft Road, Ghatkopar (East), Mumbai, Maharashtra - 400 077 together with all rights and benefits appurtenant thereto having

On the East: 9m wide Internal Access Road & Plot No. 353B/16

On the West: 90ft wide Road

On the North: Public Garden (Plot No. 353B/7) & Plot No.

On the South: Boundary of Town Planning Scheme III/ Plot No.

Dated : 25 of August, 2021

Advocate Aishwarya Shinde Address:14 & 15, Gundecha Chambers, Ground Floor, Ash Lane, Nagindas Master Road, Fort, Mumbai - 400 023 District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Office of the Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act 1963, MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai-400 051 No. DDR-3/Mum./Deemed Conveyance/Notice/2021/2258 Date :- 23/08/2021

FORM X [See rule 13(2)]

Form of Notice to the concerned parties Application u/s 11 of the Maharashtra Ownership Flats (Regulation of the

Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act 1963 Application No. 133 of 2021

M/s. Allahabad Apartment Co-op. Hsg. Soc. Ltd., Behram Baug Road, Jogeshwari (West) Mumbai-400 102.

...Applicant ٧S M/s. Supreme Construction Company,

15, Aga Khan New Building, Hasnabad, Mount Road, Mumbai-400 010

2.A) Shri Gulam Mohamed Ismail Bora Mrs. Zubeida Abdullahabhai Bora Ajra Idhris Pijvi

Zainab Gulammohamed Ismail Bora Molvi Ebrahim Abdul Rahim Tarapuri Zakaria Abdul Rahim Tarapuri Aveshbai Molvi Abdul Rahim Tarapuri all above A to G - C/o. Abdulla Peermohammad,

Mitha & Nanavathi, 20 Bombay Samachar Marg, Fort, Mumbai-400 023 3.A) Kabir A. Meghani

Alimohamed Raje Maknojia

Kassamali Mamii Maknoiia (Grantors for Right of Way) All above having partners of

Messers Adarsh Construction Company, 15, Aga Khan New Building, Hasnabad, Mount Road, Mumbai-400 010

PUBLIC NOTICE Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Opponents above

The applicant has prayed for issue a certificate of entitlement of unilateral conveyance of land admeasuring Plot of land bearing CTS No. 555 at Village Oshiwara, Taluka Andheri having an area admeasuring 585.70 sq. mtrs. Plus right of way granted on CTS No. 557/2 for an area of 39.37 sq. mtrs. i.e. 423.77 sq. ft. thereabouts and along with the structure constructed by the Developer M/s. Supreme Constructions having address at 15, Aga Khan New Building, Hasnabad, Mount Mary, Mumbai-400 010 which is the ground plus four storey structure having 15 Flats situate at Behraumbaug Road, Oshiwara, Jogeshwari West, Mumbai-400 102 in favour of the Applicant Society.

3) The hearing in the above case has been fixed on 13.09.2021 at 03.00

- p.m.
 4) The Promoter/Opponent/s and their legal heirs if any, or any person /authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on 13.09.2021 at 03.00 p.m. before the undersigned together with any documents, he/she/they want/s to produce in support of his/her objection/claim/demand against the above case and the applicant/s is/are advised to be present at that time to collect the written reply if any filed by the interested parties.
- If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue/application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance /declaration/order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order/certificate/judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte

By Order,



for District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority u/s 5A of the MOFA, 1963.



Registered Office: Textile Mill Area. Station Road. Mandsaur (M.P.)-458 001 Ph. 07422-234999 e-mail: csmidindia@gmail.com website: www.midindiaindustries.com

Notice of 30th Annual General Meeting to be convened through Video Conferencing (VC) and Other Audio Visual Means (OAVM), e-voting Information and Book Closure

This is in continuation to our earlier communication dated 18th August, 2021 whereby Members of the Company were informed that in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act") read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No., 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Rules framed there under and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ["SEBI (LODR) Regulations"] read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular"), the Board of Directors decided to convene the 30th Annual General Meeting ("AGM") of the Company on Monday, 20th September, 2021 at 2:00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility, without the physical presence of the Members at a common venue, to transact the business as set out in the Notice of 30th AGM. The said MCA & SEBI Circulars has granted relaxations to the Companies, with respect to printing and dispatching of physical copies of Annual reports to Shareholders.

The Notice of 30th AGM and Annual Report of the Company for the Financial Year ended 31st March, 2021 along with login details for joining the 30th AGM through VC/OAVM facility including e-voting has been sent on Monday, 23rd August, 2021 through e-mail to all those Members whose e-mail address were registered with the Company or Registrar and Share Transfer Agent or with their respective Depository Participants ("DP") in accordance with the MCA Circulars and SEBI Circular, and the same are also available on Company's website (www.midindiaindustries.com). Stock Exchange website (www.bseindia.com) and on the website of Central Depository Services

(India) Limited (CDSL) (www.evotingindia.com). Notice is also hereby given pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 ("Act") and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations and other applicable rules framed there under that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday 14th Day of September 2021 to Monday 20th Day of September, 2021 (both days inclusive) for the purpose of 30th Annual General Meeting.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act. 2013 read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules 2014 as amended from time to time and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its members with the facility to exercise their right to vote on the agenda items as stated in the notice of the 30th AGM by electronically through remote e-voting (prior to AGM) and e-voting (during the AGM) through the e-voting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL).

The details pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and the relevant Rules prescribed there under are as follows:

- 1. The business may be transacted through voting by electronic means. 2 Date and time of commencement of remote e-voting:
- Friday, 17th September, 2021 from 09.00 A.M.
- 3. Date and time of end of remote e-voting: Sunday, 19th September, 2021 at 5.00 P.M.
- 4. Cut-off Date: Monday, 13th September, 2021. 5. Any person, who acquires shares of the company and has become a
- member of the company after dispatch of notice and holding shares as on the cut-off date i.e. Monday, 13th September, 2021, may obtain the login ID and Password by following the procedure mentioned in the notice of 30th AGM. E-voting by electronic mode shall not be allowed beyond 5.00 p.m. on
- Sunday, 19th September, 2021 the facility shall forthwith be blocked. The facility for voting through electronic means shall be made
- available at the AGM and the members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the meeting through e-voting. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their
- 9. Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form as on the cut-off date of Monday, 13th September, 2021, only shall be entitled to avail the facility of
- 10. Once the vote on a resolution is cast by the member, he/she shall not be allowed to change it subsequently. 11. The Notice of the 30th AGM and the Annual Report for the financial year 2020-21 is also available on the Company's website www.midindiaindustries.com and on the website of CDSL
- www.evotingindia.com. 12. The shareholders may contact Company Secretary of the company for any grievances connected with electronic voting.

Mr. Shailendra Agrawal (Company Secretary)

vote again.

Mid India Industries Limited Corporate Office: 405, Princess Centre, 6/3, New Palasia,

remote e-voting as well as voting at the AGM venue.

Indore (M.P.)-452003 Tel: 0731-2433231 Email: csmidindia@gmail.com By order of the Board For Mid India Industries Limited

Shailendra Agrawal

Company Secretary (ACS-25819)

Date: 24.08.2021 Place: Mandsaur

Rehman A. Meghani

...(Opponent/s)

जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, माझ्या अशीलांनी कॅनबँक को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. यांच्या मालकीची याखालील लिखित परिशिष्टात अधिक तपशिलवारपणे नमूद जिमनीचे ते सर्व भाग व विभाग संदर्भात नामाधिकार तपासण्याचे सूचित केले आहे

सर्व व्यक्तींना याखालील लिखित परिशिष्टात अधिक तपशिलवारपणे नमूद मिळकतीच्या संदर्भामध्ये कोणताही दावा, हक्क, मागणी किंवा हितसंबंध जसे की, विक्री अदलाबदल, गहाण, बक्षीस विश्वस्त, प्रभार, निर्वाह, वारसाहक ताबा, भाडेपट्टा, धारणाधिकार किंवा अन्यकाही कोणत्याही प्रकारचे दावे जर असल्यास त्यांनी सदर लिखित निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय १ आणि २, रिद्धी सिद्धी अपार्टमेंट्स, गुरूकुल शाळेसमोर, पंजाब नॅशनल बँक मागे, टिळक रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० ०७७ येथे या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तशा व्यक्तींचे दावे त्यागित आणि/किंवा परित्यागित किंवा सोडुन दिल्याचे समजले जातील आणि सदर त्यानंतर ग्राह्य धरले निम्नस्वाक्षरीकार नामाधिकार प्रमाणपत्र जारी करतील.

यावरील उल्लेखित परिशिष्ट

गाव घाटकोपर किरोळचा टीपीएस ।।।, सीटीएस क्र.५७४३ चा प्लॉट क्र.३५३ चा भाग प्लॉट क्र.३५३/२९ धारक मुंबईचा नोंदणीकृत जिल्हा व उप जिल्ह्यातील वल्लभ बाग एक्स्टे. रोड, घाटकोपर पूर्व, मुंबई ४०० ०७७ येथे स्थित व वसलेली कॅनबॅंक को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. च्या अश्विन अशा ज्ञात त्यावर उभी रचना सह मोजमापीत ९६६ चौ.यार्ड्स म्हणजेच ८०८ चौ.मीटर्स जिमनीचे ते सर्व भाग व विभाग आणि सीमाबद्ध:

पूर्व व त्या दिशेने: क्र.३५३/२८ पश्चिम व त्या दिशेने: प्लॉट क्र.३५३/३६ उत्तर व त्या दिशेने: ५० टीपीएस ।।।.

घाटकोपर दक्षिण व त्या दिशेने: प्लॉट क्र.३५३/४१ मुंबई, दिनांक २५ ऑगस्ट, २०२१.

निलेश जोशी वकील, उच्च न्यायालय

जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, माझ्या अशीलांनी मला कॅनबँक को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. यांच्या मालकीची याखालील लिखित परिशिष्टात अधिक तपशिलवारपणे नमूद जमिनीचे ते सर्व भाग व विभाग च्या संदर्भात नामाधिकार तपासण्याचे सूचित केले

सर्व व्यक्तींना याखालील लिखित परिशिष्टात अधिक तपशिलवारपण नमुद मिळकतीच्या संदर्भामध्ये कोणताही दावा, हक्क, मागणी किंवा हितसंबंध जसे की, विक्री, अदलाबदल, गहाण, बक्षीस, विश्वस्त, प्रभार, निर्वाह, वारसाहक, ताबा, भाडेपट्टा, धारणाधिकार किंवा अन्यकाही कोणत्याही प्रकारचे दावे जर असल्यास त्यांनी सदर लिखित निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय १ आणि २, रिद्धी सिद्धी अपार्टमेंट्स, गुरूकुल शाळेसमोर, पंजाब नॅशनल बँक मागे, टिळक रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० ०७७ येथे या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तशा व्यक्तींचे दावे त्यागित आणि/किंवा परित्यागित किंवा सोडुन दिल्याचे समजले जातील आणि सदर त्यानंतर ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि निम्नस्वाक्षरीकार नामाधिकार प्रमाणपत्र जारी करतील.

यावरील उल्लेखित परिशिष्ट

गाव घाटकोपर किरोळचा टीपीएस ।।। सीटीएस क्र.५७४१ चा प्लॉट क्र.३५३ चा भाग प्लॉट क्र.३५३-बी च्या विभाग असलेला प्लॉट क्र.३५३-बी-१० धारक मुंबईचा नोंदणीकृत जिल्हा व उप जिल्ह्यातील वल्लभ बाग एक्स्टे. रोड, घाटकोपर पूर्व, मुंबई ४०० ०७७ येथे स्थित व वसलेली कॅनबॅंक को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. च्या वृंदावन अशा ज्ञात त्यावर उभी रचना सह मोजमापीत ८६३ चौ.यार्ड्स म्हणजेच ७२२ चौ.मीटर्स जिमनीचे ते सर्व भाग व विभाग आणि सीमाबद्ध: पूर्व व त्या दिशेने: इंटरनल मीन्स ऑफ

एक्सेस

पश्चिम व त्या दिशेने: प्लॉट क्र.३५३-बी/२

उत्तर व त्या दिशेने: ५० फीट टीपीएस ।।।, रोड

दक्षिण व त्या दिशेने: प्लॉट क्र.३५३-बी/९

मुंबई, दिनांक २५ ऑगस्ट, २०२१. निलेश जोशी

वकील, उच्च न्यायालय

FEDERAL BANK

Goregaon Branch Onyx Bldg., Ground Floor, S. V. Road, Goregaon West, Mumbai-400104 Phone No. 022-28776115/18, Email ID: bbyk@federalbank.co.in

GOLD LOAN - SALE NOTICE

Notice is hereby given for the information of all concerned and public in general that Gold Ornaments pledged with branch Goregaon of THE FEDERAL BANK LTD., in the under mentioned Gold Loan Account which was/were overdue for redemption and which has/have not been redeemed so far in spite of repeated notices, will be sold by private sale if it is not closed on or before 27-08-2021.

List of accounts

Name
KISHORE HARIRAM MAKAD

Senior Manager Br Goregaon

ब्रॅडी अँड मॉरिस इंजिनियरींग कं. लि.

सीआयएनः एल२९१५०एमएच१९४६पीएलसी००४७२९ नों. कार्यालयः ब्रॅडी हाऊस, ४था मजला, १२/१४ वीर निरमन रोड, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर. क्र.: ०२२-२२०४८३६१-६५; फॅक्स क्र.: ०२२-२२०४१८५५ वेबसाईटः www.bradymorris.in ईमेल आयडीः bradys@mtnl.net.in

भागधारकांना सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, ब्रॅडी अँड मॉरिस इंजिनियरींग कं. लि. (कंपनी) च्या सभासदांची ७५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ११.३० वा. (भाप्रवे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ-व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता हाईल.

सातत्याने सुरू असलेला कोव्हीड-१९ साथीचा उद्रेक पाहता, निगम व्यवहार मंत्रालयाने त्यांच्या दिनांक ०५ मे, २०२० च्या सर्क्युलर सह वाचता दिनांक ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० व १३ जानेवारी, २०२१ च्या जनरल सर्क्युलर क्र. अनुक्रमे १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० आणि ०२/२०२१ (एमसीए सर्क्युलर्स) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ने जारी केलेली १२ , २०२० व १५ जानेवारी, २०२१ दिनांकीत सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१ सीआयआर/पी/२०२०/७९ आणि सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ (सेबी सर्क्युलर) द्वारा सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्यास परवानगी देण्यांत आली आहे. त्यानुसार, एमसीए सर्क्युलर्स व कंपनी अधिनियम, २०१३ आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या संबंधित तरतुदींच्या अनुपालनांत कंपनीचे सभासद व्हीसी/ओएव्हीएम मार्फत ७५ व्या एजीएमला हजर राहन सहभागी होऊ

वरील सर्क्युलर्सच्या अनुपालनांत, कंपनी ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी/आरटीए व डिपॉझिटरीजकडे नोंदवले आहेत त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एजीएमची सूचना व आ.व.२०२०-२१ साठीचा वार्षिक अहवाल पाठवणार आहे. ७५ व्या एजीएमची सूचना आणि आ. व. २०२०–२१ साठीचा वार्षिक अहवाल कंपनी (www.bradymorris.in) व बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) च्या वेबसाईटसुवर सुद्धा उपलब्ध असेल. एजीएमला हजर राहन रिमोट ई-व्होटींग आणि एजीएम मध्ये ई-व्होटींग मार्फत मतदानाची सविस्तर प्रक्रिया एजीएम च्या सूचनेत दिलेली आहे.

यानमार कंपनीकदील तपशील अदायावत करण्याकरिता खालील प्रक्रिया अनुमरावी

. प्रत्यक्ष स्वरूपांत शेअर्स धारण करणाऱ्या ज्या सभासदांनी कंपनी/आरटीएकडे त्यांचे ई–मेल ॲडेसेस नोंदवले नसतील त्यांनी त्यांचे ई-मेल ॲडेसेस. https://www.bigshareonline.com InvestorRegistration.aspx येथे डॉप बॉक्स मध्न कंपनीचे नाव निवड्न, फोलिओ क्रमांक प्रमाणपत्र क्रमांक, भागधारकांचे नाव, पॅन, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी सारखे तपशील परवन तसेच शेअर प्रमाणपत्र व पॅन कार्डची प्रतिमा पीडीएफ किंवा जेपीईजी फॉरमॅट (१ एमबी पर्यंत) मध्ये अपलोड करून नोंदवावेत. प्रत्यक्ष स्वरूपांत शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांसाठी बँक तपशील नोंदवण्यासाठीची सुविधा देखील https://www.bigshareonline.com/InvestorRegistration.asp: येथे बँक खाते क्र., बँकेचे नाव, आयएफएससी कोड व सारखे तपशील पुरवून तसेच पीडीएफ किंवा जेपीईजी फॉरमॅट (१ एमबी पर्यंत) मध्ये रितसर स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्रासह स्व-साक्षांकित रह केलेल्या चेक पानाला अपलोड करून उपलब्ध होईल.

डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट कडे नोंदवावेतः पुढे, सभासद डीपी डी/क्लायंट आयडी, भागधारकांचे नाव, पॅन, मोबाईल क्र., ई-मेल आयडी सारखे तपशील पुरवून https://www.bigshareonline.com InvestorRegistration.aspx येथे कंपनी/आरटीएकडे त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस तात्पुरते नोंदवू शकतात. हे स्पष्ट करण्यांत येते की, ई-मेल ॲड्रेस कायमचे नोंदवण्यासाठी सभासदांनी ते कृपया त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट कडे नोंदवावेत

संचालक मंडळाच्या वतीने आणि सार्ठ ब्रॅडी अँड मॉरिस इंजिनियरींग कं. लि. साठी पवन जी. मोरारक

दिनांक : २४ ऑगस्ट, २०२१ (डीआयएन: ००१७४७९६)

जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, जय बंधु को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. (सोसायटी), असलेले ३२ फ्लॅट्स आणि सभासद (नोंदणीकृत क्र. बीओएम/एचएसजी/३३०५/१९७२) हे याखालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात वर्णन केलेल्या मिळकतीचे (यानंतर सदर मिळकत असा उल्लेख) मालक आणि चागंले आणि पूरक हक्कदार असून पूनर्विकास करण्याच्या हेतूकरीता मिळकतीच्या संदर्भामध्ये विकास हक्क संपादित करण्यासाठी इच्छुक आहेत. ३० सभासद समाविष्टीत सोसायटी आहे.

तमाम जनतेला पूढे याद्वारे सूचना देण्यात येते की, आमचे अशील ध्रीशय इन्फ्राटेक प्रा. लि. (विकासक) हे पुनर्विकास करण्याच्या हेतूकरीता मिळकतीच्या संदर्भामध्ये विकास हक्ष संपादित करण्यासाठी इच्छक आहेत. सोसायटीने आमच्या अशीलांना नोंदविले आहे की. मिळकत सर्व भारांपासून मुक्त आहे आणि की, सोसायटीकडे स्पष्ट आणि पणनयोग्य नामाधिकार आहेत.

धूत डेव्हलपर्स प्रा. लि. यांना डेव्हलपर्स म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, तथापि, दिनांक १२ फेब्रुवारी, २०१८ रोजीच्या पत्राद्वारे धूत डेव्हलपर्स प्रा. लि. यांनी पूनर्विकास प्रकाल्पामधून माघार घेतली आहे आणि सोसायटीने धूत डेव्हलपर्स प्रा. लि. यांना रू. १०,००,०००/- ची रक्कम परत केली आहे, ज्यांनी दिनांक १२ फेब्रुवारी, २०१८ रोजीच्या पत्रा अन्वये सोसायटी द्वारे विकासकाच्या बदलाकरीता संमती आणि ना-हरकत दिले आहे. सोसायटीच्या बह्संख्य सभासदांनी प्रस्तावित म्हणून आमचे अशील नियुक्तीसाठी मान्यता आणि पुष्टी केली

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, प्रस्तावित पूनर्विकासाकरीता विकासक आणि सोसायटी हे विकास कराराला पूर्ण परिणाम देण्यासाठी विकास करार किंवा कुळमुखत्यार आणि इतर कागदपत्र किंवा करार निष्पादित आणि रजिस्टर करण्यासाठी प्रस्तावित आहे.

सर्व व्यक्ती ज्यांना मिळकत किंवा त्यावरील कोणत्याही भाग किंवा विभागाच्या संदर्भामध्ये कोणताही दावा/आक्षेप जसे की, कोणताही करार, समजुतीचे ज्ञापन, विक्री, अभिहस्तांकन, अभिहस्तांतरण, अदलाबदल, भेट, गहाण, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, कुळवहिवाट, उप-कुळवहिवाट, लिव्ह ॲण्ड लायसन्स, विश्वस्त, निर्वाह, वारसाहक्क, अंत्यदान, ताबा, प्रतिज्ञा, उत्तराधिकारी, सुविधाधिकार, प्रतिबंध करारनामा, हक्क, शेअर, राखीव, प्रलंबित वाद, वाद, खटला, आदेश, हुकुम, जप्ती किंवा कोणतेही दायित्व किंवा वचनबद्धता किंवा दावा किंवा कोणत्याही प्रकारची मागणी असल्यास सदर ज्ञात लिखित त्यावरील पूरक कागदोपत्री पूराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना खालील नमूद पत्त्यावर या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४(चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तशा व्यक्तींचे दावा/आक्षेप त्यागित आणि/किंवा परित्यागित समजले जातील.

यावरील उल्लेखित परिशिष्ट:

वल्लभबाग लेन, टीपीएस III स्किम, ९०फूट रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०० ०७७ येथे स्थित अंतिम प्लॉट क्र. ३५३बी/५ आणि ३५३बी/६ असलेल्या मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या नोंदणीकृत जिल्ह्यामधील घाटकोपर (पूर्व) येथे स्थित/वसलेल्या आणि असलेल्या जिमन किंवा मैदानाचे सर्व ते भाग आणि विभाग च्यासह त्याच्याशी संबंधित सर्व हक्क आणि लाभ, जे खालील प्रमाणे सिमाबद्ध:

पूर्वेस : ९मी. रूंद अंतर्गत प्रवेश रोड आणि प्लॉट क्र. ३५३बी/१६, पश्चिमेस : ९० फूट रूंद रोड,

उत्तरेस : पब्लिक गार्डन (प्लॉट क्र. ३५३बी/७) आणि प्लॉट क्र.

दिनांक: २५ ऑगस्ट, २०२१.

३५३बी/४, दक्षिणेस : टाऊन प्लॅनिंग स्किम ॥।/प्लॉट क्र. ५१ आणि ५२ ची सिमा.

> वकील ऐश्वर्या शिंदे पत्ता: १४ आणि १५, गुंडेचा चेंबर्स, तळमजला, ऐश लेन, नगीनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-४०० ०२३

मुंबई येथील न्यायाधिकारितेच्या उच्च न्यायालयात सर्वसाधारण मळ दिवाणी न्यायाधिकरण कंपनी याचिका क्र. १ सन १९८ मधील अधिकृत परिसमापकांचा अहवाल क्र. २८ सन २०२१

कंपनी अधिनियम १ सन १९५६ च्या बाबींमध्ये; आणि

ब्रॅडबरी मिल्स लि. (परिसमापनात) च्या बाबीमध्ये सन्मा. उच्च न्यायालयाचा आदेश दिनांक ३०.०३.२०२१ अनुसार अंशदाते/शेअरधारकांना त्यांचे शेअर्स दाखल करण्यासाठी सूचना

उपरोक्त नामित कंपनीच्या (परिसमापनात) अंशदाते/शेअरधारक यांना याद्वारे **सूचना** देण्यात येते की, त्यांनी शेअर्सचा तपशील, नाव आणि पत्ता समाविष्ट असलेल्या नोटरी केलेल्या शपथपत्रासह त्यांचे शेअर्स दि. २१.०९.२०२१ रोजी वा तत्पूर्वी अधिकृत परिसमापकांच्या कार्यालयात पाठवून/सादर करुन किंवा सदर तारखेपूर्वी त्यांना पोहोचतील अशा रितीने पोस्टाने पाठवून उपरोक्त नामित कंपनी ब्रॅडबरी मिल्स लिमिटेड (परिसमापनात) च्या विरोधात त्यांचे शेअर्स अधिकृत परिसमापकांकडे सादर करणे आवश्यक आहे. अशा शपथपत्रामध्ये उपरोक्त कंपनी (परसमापनार्व) च्या बंद करण्याच्या तारखेस शेअर्सवरील मागितलेल्या रक्कमेचा आणि भरणा झालेल्या रकमेच तपशील समाविष्ट असावा.

जर कोणीही विहीत कालावधीत शपथपत्रासह त्यांचे शेअर्स सादर/दाखल करण्यास कस्रवार ठरल्यास त्याला लाभांशाच्या वितरणाकरीता अंशटात्यांच्या मचीमध्ये ममाविष्ठ करण्यात येणार नाही कोणीही अंशदाता/शेअरधारक ज्यांनी त्याचा दावा/शेअर यापूर्वीच पाठविला आहे. त्यांनी अधिकत परिसमापकांकडून लेखी सूचनेद्वारे आवश्यकता असल्यास स्वत: किंवा त्यांच्या वकिलांमार्फत अशा सुचनेत कळविलेल्या ठिकाणी व वेळी अशा दावा/शेअरच्या तपासणीसाठी आणि त्यांच्या दावा/शेअरसाठी आवश्यक पुढील पुरावे सादर करण्यासाठी हजर राहणे आवश्यक आहे.

सदर दिनांक १८ ऑगस्ट, २०२१ (व्ही पी. काटकर)

> अधिकत परिसमापक उच्च न्यायालय, मंबई

सही/

५ वा मजला, बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, महात्मा गांधी रोड, फोर्ट, मुंबई- ४०००२३, दाध्वीन :- २२६७ ००२४, २२६७ ५००८. samapakmum@yahoo.com

जाहीर सूचना

सूचना घ्यावी की, आम्ही आमचे अशील जे मिळकत खरेदी करण्यास इच्छक आहेत त्याच्या वतीने याखालील लिखित परिशिष्टामधील अधिक स्वरूपात वर्णन मिळकतीच्या संदर्भामध्ये (यानंतर 'मिळकत'' असा उल्लेख) **मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड,** कंपनी कायदा, १९५६ च्या तरतुर्दी अंतर्गत स्थापित कंपनी, सीआयएन - एल४५२००एमएच१९९५पीएलसी०९३०४१, त्याचे नोंदणीकृत कार्यालय येथे ४१२, ४था मजला, १७जी, वर्धमान चेंबस्न, कावासजी पटेल रोड, होर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ यांच्या नामाधिकारांची तपासणी करीत आहोत

कोणत्याही व्यक्तीला मिळकतीच्या संदर्भामध्ये कोणताही दावा, नामाधिकार, हितसंबंध किंवा हक्क जसे की, वारसाहक्क, शेअर, विक्री, गहाण, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, भेट, ताबा किंवा भार किंवा अन्यकाही दावे असल्यास सदर निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे तसे दावे जर असल्यास सर्व पूरक कागदपत्रासह या सचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासन चौदा (१४) दिवसांच्या आत कळविणे भावश्यक आहे, कस्र केल्यास, तशा दाव्याच्या संदर्भाशिवाय व्यवहार पूर्ण केला जाईल आणि तशा त्यक्तीचे दावे जर असल्यास. ते त्यागित समजले जातील आणि आमच्या अशीलांवर बंधनकारव

वरील उल्लेखित परिशिष्ट

खालील सर्व्हे क्रमांक/हिस्सा क्रमांकांमधील समाविष्ट आणि गाव उसाटणे, तालका अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथे वसलेल्या, असलेल्या आणि स्थित एकत्रित मोजमापित १०,३५० चौरस मीटर्स २.५५६ एकर किंवा तत्समला समतुल्य जमीनीचे ते सर्व भाग आणि विभाग आणि सीमाबध्द पुढीलप्रमाणे

अनु. क्र.	सर्व्हे क्र.	मालक/विकासकांद्वारे धारक क्षेत्र (चौरस मीटर्स)	विकण्याकरीता मान्य क्षेत्र (चौरस मीटर्स)
१	१२०/१	७,७००	४,२२८
2	१२०/२	४,८००	३,४७०
3	१२०/३	٧,३००	१,७३९
γ	१२०/१०	٧,३००	९१३
एकूण			१०,३५०

मे. एमडीपी ॲण्ड पार्टनर्स (वकील आणि सॉलिसिटर्स) रमडीपी हाऊस, १९, बँक स्ट्रीट क्रॉस लेन. फोर्ट. मंबई-४००००१. ठिकाण: मुंबई दिनांक : २५.०८.२०२१





मदरसन सुमी सिस्टम्स लिमिटेड सीआयएन - एल३४३००एमएच१९८६पीएलसी२८४५१०

नोंदणीकृत कार्यालय - युनिट ७०५, सी विंग, वन बीकेसी, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकूल, वांद्रे पूर्व, मुंबई - ४०००५१, महाराष्ट्र दूरध्वनीः +९१ ०२२-४०५५५९४० फॅक्सः +९१ ०२२-४०५५५९४० कार्पोरेट कार्यालय - प्लॉट क्र. १, सेक्टर १२७, नोएडा - २०१३०१ (उत्तर प्रदेश)

दुरध्वनी - ९१-१२०-६६७९५००, फॅक्स- ९१ १२०-२५२१८६६ ई-मेल - investorrelations@motherson.com संकेतस्थळ - www.motherson.com

इन्व्हेस्टर रिलेशन्स फोन क्रमांक - +९१ १२० ६६७९५००

सूचना

याटारे असे सचित करण्यात येते की कंपनी अधिनियम २०१३ मधील लाग असलेल्या सर्व तरतटींन आणि त्याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांना अनसरून आणि भारतीय प्रतिभती आणि विनिमय मंडळ (सुचिबद्ध उत्तरदायित्त्व आणि अपेक्षा प्रकटन) विनियमन, २०१५ आणि याच्यासोबत कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, २८ सप्टेंबर, २०२०, ३१ डिसेंबर, २०२० आणि १३ जानेवारी, २०२१ रोजी जारी केलेली परिपत्रके "एम्म्मीए परिपत्रके") व सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ('मे**बी**') ने जारी केलेल्या दिनांक १२ मे. २०२० आणि १५ जानेवारी. २०२१ ची सर्क्यलर्स (**'सेबी सर्क्यलर्स'** (यांना अनुसक्त वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीशीनसार कामकाज करण्यासाठी व्हीदिओ कॉन्फरन्स ("व्हीसी")/ इतर दृकश्राव्य माध्यमाद्वारे ("ओएव्हीएम") कंपनीची ३४ वी (चौतीसावी) वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१ रोजी दुपारी ३ (भाप्रवे) वाजता आयोजित करण्यात आली आहे.

'व्हीसी')/ (''ओएव्हीएम'') द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सदस्य www.evoting.nsdl.com येथे उपस्थित राहू शकतील आणि कंपनी अधिनियम, २०१३ मधील कलम १०३ नुसार, व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे सहभागी होणाऱ्या सदस्यांची उपस्थिती गणपूर्तीच्या उद्देशासाठी वापरली जार्डल.

एमसीए परिपत्रकानुसार, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीशीची इलेक्ट्रॉनिक प्रत आणि २०२०-२०२१ चा वित्तीय वार्षिक अहवाल अशा सदस्यांना पाठवण्यात आला आहे ज्यांनी आपला ई-मेल पत्ता कंपनी निबंधक आणि समभाग हस्तांतरण अभिकर्ता में केफिन टेक्नॉलॉजीस पायव्हेट लिमिटेड किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपेण्टसकडे नोंदवला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस आणि २०२०-२०२१ चा वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ <u>www.motherson.com</u> वर आणि स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळावर म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड च्या <u>www.bseindia.com</u> आण<u>ि www.nseindia.com</u> वर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ("एनएसडीएल") (रिमोट ई-व्होटींग आणि ई-व्होटींग सुविधा पुरवण्यासाठी एजन्सी) ची वेबसाईट <u>www.evoting.nsdl.com</u> सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. ज्या भागधारकांचे ई-मेल आयडीज कंपनी/आरटीए

दूरस्थ ई-मतदान आणि / किंवा स वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-मतदानाकरिता

ई-मतदान - अधिनियमातील तरतुर्दीना अनुसरून, सेवी विनियमन आणि एमसीए परिपत्रकांनुसार, एजीएम मध्ये मंजूर होण्यासाठी प्रस्तावित असलेल्या ठरावांवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कंपनी तिच्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सुविधा पुरवणार आहे. सदस्य दूरस्थ ई-मतदानाद्वारे (**''द्रस्थ ई-मतदान''**) त्यांचे मत देऊ शकतील.

यापुढे, एजीएम मध्येही इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि एजीएमला उपस्थित राहणारे सदस्य ज्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मतदान केले नाही, अशा सदस्यांना एजीएमदरम्यान ई-मतदानाद्वारे मतदान करता येईल. भागधारकांना एनएसडीएल मार्फत व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहण्याची सुविधा पुरवण्यांत येत आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेस हजर राहण्यासाठीचे निर्देश सूचनेत पुरवण्यांत आले आहेत. अधिनियम आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ मधील तरतुर्दीनुसार आवश्यक असलेला तपशील खालीलप्रमाणे –

ईमेल ने नोटीस पाठवण्याची अंतिम | २३ ऑगस्ट, २०२१

IIIII	
दूरस्थ ई-मतदान सुरू होण्याची तारीख आणि वेळ	१४ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी ९ (भाप्रवे) वाजता
दूरस्थ ई-मतदान संपण्याची तारीख आणि वेळ	१६ सप्टेंबर, २०२१ रोजी सायंकाळी ५ (भाप्रवे) वाजता
कट ऑफ तारीख	शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१
दूरस्थ ई-मतदान यानंतर मान्य राहणार नाही	१६ सप्टेंबर, २०२१ रोजी सायंकाळी ५ (भाप्रवे) नंतर
इलेक्ट्रॉनिक मतदानासंबंधी असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठीच्या व्यक्तीचे संपर्क तपशील	श्री. अलोक गोयल मदरसन सुमी सिस्टीम्स लिमिटडे कंपनी सचिव, प्लॉट क्र. १, सेक्टर १२७, नोएडा – २०१३०१ इ. मेल अग्रडी – investorelations@motherson.com
	दूरस्थ ई-मतदान सुरू होण्याची तारीख आणि वेळ दूरस्थ ई-मतदान संपण्याची तारीख आणि वेळ कट ऑफ तारीख दूरस्थ ई-मतदान यानंतर मान्य राहणार नाही इलेक्ट्रॉनिक मतदानासंबंधी असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठीच्या व्यक्तीचे संपर्क

दूरध्वनी क्रमांक - ०१२०-६६७९५०० ई-मतदानासंदर्भात युजर आयडी आणि पासवर्डचा तपशील यासह माहिती आणि सूचना या सदस्यांना ई-मेलद्वारे पाठवण्यात आल्या आहेत. हीच लॉग इनची माहिती व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएमला उपस्थित राहण्यासाठी वापरता येईल.

कपया ध्यानात ठेवा. डिपॉझिटरीज यांच्याद्वारे हाताळल्या जात असलेल्या सदस्यांची नोंदवही लाभार्थी मालक नोंदवही यांच्याकडे कट-ऑफ तारखेच्या दिवशी ज्या व्यक्तींच्या नावांची नोंद झाली आहे, केवळ असेच व्यक्ती दूरस्थ ई-मतदान किंवा एजीएमदरम्यान ई-मतदान या सुविधेचा वापर करण्यास पात्र राहतील याची नोंद घ्यावी.

कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस बजावल्यानंतर एखाद्या व्यक्तीने कंपनीचे समभाग प्राप्त केले आहेत आणि कंपनीचा सदस्य बनला आहे आणि कट ऑफ तारखेला म्हणजे १० सप्टेंबर. २०२१ रोजी समभाग धारण केले असतील. असा कोणताही व्यक्ती नोटीशीसोबत पाठवण्यात आलेल्या सूचनांमध्ये दिलेल्या पद्धतीनुसार लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकेल.

रिमोट ई-व्होटींग किंवा एजीएम मध्ये ई-व्होटींग किंवा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहण्या संबंधातील कोणत्याही चौकशीच्या बाबतीत भागधारक एनएसडीएल शी evoting@nsdl.co.in वर एनएसडीएल शी संपर्क साधू शकतात किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, मॅनेजर किंवा श्रीमती सोनी सिंग, असि. मॅनेजर, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, ट्रेड वर्ल्ड, 'ए' विंग, ४ था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३ येथे निर्धारित ईमेल आयडी <u>evoting@nsdl.co.in</u> किंवा <u>pallavid@nsdl.co.in</u> किंवा SoniS@nsdl.co.in वर संपर्क साधू शकतात किंवा टोल फ्री क्रमाक १८००-०१२०-९९०/ १८००-२२-४४-३० वर कॉल करावा जेथे तुमच्या तक्रारींचे निरसन होईल.

ठिकाणः नोएडा (उत्तर प्रदेश)

मदरसन सुमी सिस्टीम्स लिमिटेड साठी



महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र शासन अंगिकृत)

ई-निविदा सूचना क्रमांक/०७/सन २०२१-२२ करीता शुद्धिपत्रक क्र. १

दिनांक १४/०८/२०२१ रोजी दै. नवशक्ति, (राज्यस्तरीय) या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या वरील निविदा सूचनेतील कामाच्या निविदेचा संकेत स्थळावर उपलब्धतेचा कालावधी बदलणे बाबत शुद्धिपत्रक देण्यात येत आहे.

	_	
अ. क्र.	कामाचा तपशिल	अंदाजित रक्कम
	वाळुज औद्योगिक क्षेत्र मध्यवर्ती भांडारगृह भंगार साहित्याचा लिलाव करणे.	₹
	, , , ,	

आता उपरोक्त कामाकरीता ई निविदा दिनांक १५/०९/२०२१ सकाळी **११.००** वाजेपर्यंत महामंडळाच्या संकेतस्थळावर <u>www.midcindia.or</u>g (औरंगाबाद झोन) उपलब्ध असून, इच्छुक निविदा धारकांनी सदर कालावधीमध्ये निविदा भराव्यात.

सदर निविदा सूचनेत इतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

निविदा सूचना अगर निविदा सूचनेतील कोणताही भाग कोणतीही पूर्व सूचना न देता रद्द करण्याचा अथवा राखुन ठेवण्याचा तसेच सुधारणा करण्याचा हक्क म. औ. वि. महामंडळाने राखुन ठेवला आहे.

डब्ल्यु. एच. ब्रॅडी ॲंड कं. लि.

सीआयएनः एल१७११०एमएच१९१३पीएलसी०००३६७ नों. कार्यालय: ब्रॅडी हाऊस, ४था मजला, १२/१४ वीर नरिमन रोड, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर. क्र.: ०२२-२२०४८३६१-६५; फॅक्स क्र.: ०२२-२२०४१८५५ वेबसाईटः www.whbrady.in ईमेल आयडीः bradys@mtnl.net.in

भागाधारकांना सूचना

ग्राद्वारे सुचना देण्यात येते की, डब्ल्य्. एच. ब्रॅडी अँड कं. लि. (कंपनी) च्या सभासदांची १०८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी दु. १२.३० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ-व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता हाईल.

सातत्याने सरू असलेला कोव्हीड-१९ साथीचा उदेक दाहता. निगम व्यवहार मंत्रालयाने त्यांच्या दिनांव ०५ मे. २०२० च्या सर्क्यलर सह वाचता दिनांक ०८ एप्रिल. २०२०. १३ एप्रिल. २०२०. ५ मे. २०२० व १३ जानेवारी. २०२१ च्या जनरल सर्क्यलर क्र. अनक्रमे १४/२०२०. १७/२०२०. २०/२०२० आणि ०२/२०२१ (एमसीए सर्क्युलर्स) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ने जारी केलेली १२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ दिनांकीत सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/ सीआयआर/पी/२०२०/७९ आणि सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ (सेबी सर्क्युलर) द्वारा सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्यास गरवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, एमसीए सर्क्युलर्स व कंपनी अधिनियम, २०१३ आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या संबंधित तरतुदींच्या अनुपालनांत कंपनीचे सभासद व्हीसी/ओएव्हीएम मार्फत १०८ व्या एजीएमला हजर राहून सहभागी होऊ

वरील सर्क्युलर्सच्या अनुपालनांत, कंपनी ज्यांचे ई-मेल ॲडेसेस कंपनी/आरटीए व डिपॉझिटरीजकः नोंदवले आहेत त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एजीएमची सूचना व आ.व.२०२०-२१ साठीच वार्षिक अहवाल पाठवणार आहे. १०८ वी एजीएमची सूचना आणि आ. व. २०२०-२१ साठीचा वार्षिव अहवाल कंपनी (www.whbrady.in) व बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) च्या वेबसाईटस्व सुद्धा उपलब्ध असेल. एजीएमला हजर राहून रिमोट ई-व्होटींग आणि एजीएम मध्ये ई-व्होटींग मार्फर नतदानाची सविस्तर प्रक्रिया एजीएम च्या सूचनेत दिलेली आहे.

त्यानुसार, कंपनीकडील तपशील अद्ययावत करण्याकरिता खालील प्रक्रिया अनुसरावी

. प्रत्यक्ष स्वरूपांत शेअर्स धारण करणाऱ्या ज्या सभासदांनी कंपनी/आरटीएकडे त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवले नसतील त्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस, https://www.bigshareonline.com InvestorRegistration.aspx येथे ड्रॉप बॉक्स मधून कंपनीचे नाव निवडून, फोलिओ क्रमांक प्रमाणपत्र क्रमांक, भागधारकांचे नाव, पॅन, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी सारखे तपशील पुरवून तसेच शेअर प्रमाणपत्र व पॅन कार्डची प्रतिमा पीडीएफ किंवा जेपीईजी फॉरमॅट (१ एमबी पर्यंत) मध्ये अपलोड करून नोंद्वावेत. प्रत्यक्ष स्वरूपांत शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांसाठी बँक तपशील नोंदवण्यासाठीची सुविधा देखील https://www.bigshareonline.com/InvestorRegistration.asp येथे बँक खाते क्र., बँकेचे नाव, आयएफएससी कोड व सारखे तपशील पुरवून तसेच पीडीएफ किंवा जेपीईजी फॉरमॅट (१ एमबी पर्यंत) मध्ये रितसर स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्रासह स्व-साक्षांकित रह केलेल्या चेक पानाला अपलोड करून उपलब्ध होईल. डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया त्यांचे ई-मेल ॲडेसेस त्यांच्या संबंधित

डिपॉझिटरी पार्टिसिपंट कडे नोंदवावेतः पढे. सभासद डीपी डी/क्लायंट आयडी. भागधारकांचे नाव. पॅन मोबाईल क्र., ई-मेल आयडी सारखे तपशील पुरवून https://www.bigshareonline.com InvestorRegistration.aspx येथे कंपनी/आरटीएकडे त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस तात्पुरते नोंदवू शकतात. हे स्पष्ट करण्यांत येते की, ई-मेल ॲड्रेस कायमचे नोंदवण्यासाठी सभासदांनी ते कृपय त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट कडे नोंदवावेत.

संचालक मंडळाच्या वतीने आणि सार्ठ डब्ल्यु. एच. ब्रॅडी अँड कं. लि सही/-पवन जी. मोरारक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालत

नम्ना–झेड नियम १०७ चा उपनियम

(११(ड-१)) स्थावर मालमत्तेकरिता

ताबा सूचना

खाली सही करणार हे रामराजा क्षत्रिय को. क्रेडिट सोसायटी लि. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ अन्वये वसुली अधिकारी असून त्यानी दि. ०३/०२/२०२१ रोजी श्री. प्रकाश मनसुखलाल मधानी, या कर्जदारास मागणी (डिमांड) नोटीस पारित करून रक्कम

नोटीशीतील ६७,७२,१६६.००/- अक्षरी रु. सदसष्ट लाख बाहत्तर हजार एकशे सहासष्ठ मात्र) परत करण्यासाठी नोटीस मिळाल्याच्या तारखेनुसार कळविले होते व कर्जदारांनी सदर रक्कम परत करण्यात कसूर केली असल्यामुळे खाली सही करणार यांनी दि. १२/०७/२०२१ रोजी जप्तीची नोटीस पाठवून खाली नमूद मालमत्ता जप्त केलेली आहे. कर्जदारांची रक्कम परतफेड करण्यास

कसूर केल्याने येथे सदर कर्जदार व सर्व जनतेला सूचना देण्यात येते की, खाली सही करणार यांनी खालील नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा-कब्जा दि. २०/०८/२०२१ त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम (११(ड-१)) नुसार असलेल्या अधिकारास घेतला आहे.

विशेषतः सदर कब्जेदाराना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार करू नयेत व सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार हा रामराजा क्षत्रिय को. क्रेडिट सोसायटी लि. यांच्या बोजा रक्कम रु. ७०,०९,१९०/- (अक्षरी रू. सत्तर लाख नऊ हजार एकशे नव्वद मात्र) व त्यावरील व्याज रकमेच्या अधिन

स्थावर मालमत्तेचा वर्णन/तपशिल पत्ता : आकाश लोक रचना को.ऑप.हौसिंग. सो. लि. फ्लॅट क्र. सी २, ४०२, ४था मजला, अमर नगर, मुलुंड (प.), मुंबई-४०० सही/-श्री. बी. एन. गायकवाड

विशेष वसुली व विक्री अधिकारी सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य द्वारा रामराजा क्षत्रिय को.क्रेडिट सोसायटी लि.

दिनांक : २०.०८.२०२१ ठिकाणः मुलुंड (प.), मुंबई-४०० ०८२.

India RF

दिनांकः २४ ऑगस्ट, २०२१

ठिकाणः मुंबई

इंडिया रिसर्जन्स एआरसी प्रायव्हेट लिमिटेड

मागणी सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट २००२ (सरफेसी कायदा, २००२) चे कलम १३ (२) अनुसार सूचना

प्रति, **१) बाहुबली कुमार जैन,** फ्लॅट क्र. ९०३, ९ वा मजला, सवान्ना वसंत लॉन्स, विविआना मॉल मांगे, इस्टर्न एक्स्प्रेस हायवे, माजिवाडा, ठाणे-४०० ६०१. तसेच येथे: शॉप क्र. २८, तळमजला, सिटी सेंटर मॉल, प्लॉट क्र. १८, सेक्टर १९/डॅए, वाशी, नवी मुंबई - ४०० ७०६.

तसेच येथे: शॉप क्र. २९, तळमजला, सिटी सेंटर मॉल, प्लॉट क्र. १८, सेक्टर १९/डॅए, वाशी, नवी मुंबई - ४०० ७०६. **तसेच येथे:** शॉप क्र. ब्लॉसम ॲण्ड ब्लूम बिझनेस ॲडव्हायझर्स प्रा. लि., १०२, सिटी ऑफ जॉय, बिझनेस पार्क, एक्सटसी इमारत, मुलंड स्टेशन पुढे, मुलंड पश्चिम

ु ९) आपण वरील प्रमाणे नमद केलेले क्रमांक १. श्री. बाहबली कमार जैन यांनी रेलिगेअर फिल्डोस्ट लिमिटेड (आरएफएल) यांच्याशी संपर्क साधन त्यांच्याकडे कर्जखां क्रमांक XMORGHT00056183 आणि XMORGHT00056184 (कर्ज अर्ज क्रमांक- ६१९७६२ आणि ६१९७६२) (कर्ज) अनुसार अशा अटी आणि शर्ती ज्या कर्ज करार नामा दोन्ही दिनांकीत २९.११.२०१४ **(कर्ज करारनामा**) आणि अन्य वित्तीय प्रपत्रे **(वित्तीय प्रपत्रे)** यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत त्यांना अनुसरून एकूण

रु. २,००,००,००० /**– (रुपये सोन करोड मात्र)** इतक्या कर्ज रकमेची मागणी केली होती. (यापुढे वरील प्रमाणे नमुद केलेल्या सर्वांचा एकत्रित उल्लेख **कर्जदार** अस ण्यात येणार आहे) नदरील कर्जाची मुदत ही १२० महिन्यांच्या कालावधीसाठी होती. आणि ते स्थावर मालमत्ता आणि कर्जदार यांची येयता प्रतिभृती करून संरक्षित करण्यात आले होते. ज्याचे सविस्तर वर्णन येथे देण्यात आलेल्या परिशिष्ट क्रमांक २ मध्ये करण्यात आले आहे. (प्रतिभूत मालमत्ता)

२) सदरील कर्ज हे त्याचे हक, नामाधिकार आणि हितसंबंध जे कर्ज करारनाम्याप्रमाणे आहेत, तसेच वित्तीय प्रपत्राप्रमाणे आहेत तसेच त्यावरील प्रतिभृतींसह आरएफएर

गंच्याकडून इंडिया रिसर्जन्स एआरसी प्रायव्हेट लिमिटेड **(इंडिया आर एफ),** अशी कंपनी जी कंपनी कायदा १९५६ च्या तरतुदीनुसार स्थापन झालेली आहे आणि तिचा कॉर्पोरेट आयर्डेटिफिकेशन क्रमांक यु ६७१९०एमएच२०१६पीटीसी२७२४७१ असून सरफेसी कायदा २००२ चे कलम ३ अनुसार असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी म्हणून नोंदणीकृ आहे आणि तिचे <mark>नोंदणीकृत कार्यालय ३ रा मजला, पिरामल टॉवर, पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क, लोअर परळ, मुंबई ४०० ०१३</mark> येथे असून त्यांच्याकडे नोंदणीकृत डीड ऑफ असाइनमेंट दिनांकीत ५ नोव्हेंबर २०१९ प्रमाणे सुपूर्द करण्यात आले आहेत सरफेसी कायदा २००२ च्या कलम ५ मध्ये नमूद केलेल्या तरतुदींना अनुसरून. ३) इंडिया आर एफ यांनी आरएफएल यांच्याकडून सदरील कर्जाचा ताबा घेतल्यानंतर इंडिया आर एफ हे कर्जदारांशीसंबंधित संरक्षित धनको झाले आहेत आणि सदरील कर्जा संदर्भातथकीत असलेल्या रकमेसंदर्भात, प्रतिभत थकीत कर्ज हे प्रतिभत मालमत्तांच्या माध्यमातन संरक्षित करण्यात आलेले आहे.

४) कृपया नोंद घ्यावी की, आपण वरील प्रमाणे नमूद केलेले कर्जदार यांनी सदरील कर्ज करारनामा आणि वित्तीय पत्रके यांच्या मध्ये नमूद केलेल्या अटी तसेच शर्ती यांचा ा केलेला आहे आणि देय असलेले तसेच आपण, वरील प्रमाणे नमूद केलेले कर्जदार यांनी सदरील कर्ज करार नाम्यानुसार हमी घेतलेले मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज थकीत आहे आणि सदरील थकीत रक्कम अदा करण्यात आपण अपयशी ठरला आहात किंवा त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. सदरील कर्ज खात्या संदर्भा तथकीत असलेल्या रकमेचा भरणा करण्यासाठी वारंवार विनंती करूनही आपल्या पैकी सर्वांनी आणि आपल्यापैकी प्रत्येकाने, संयुक्तपणे जबाबदार असूनही थकीत रकमेचा भरणा करण्यात

५) वरील प्रमाणे नमूद् केलेल्या कर्जासंदर्भात मासिक हप्ता ९० दिवसांहून अधिक काळ थकीत राहिल्यामुळे सदरील कर्ज खाते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी मालमर वर्गीकरणा संदर्भात वेळोवेळी जारी केलेल्या दिशानिर्देशानसार लेखा पस्तिकांत दिनांक ३०.११.२०१५ रोजी नॉन परफॉर्मिंग असेट्स (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आले

६) वरील प्रमाणे नमूद केलेल्या तपशिलानुसार आम्ही आपणांस याद्वारे कळवीत आहोत की सदरील कर्जासंदर्भात ३१.०७.२०२१ रोजी आपणाकडून इंडिया आर एफ यांना व असलेली एकूण थकीत रक्कम आपण वरील प्रमाणे नमृद केलेले सर्व यांच्याकडून **रु. ५,२०,२८,७६८ (रुपये पाच करोड वीस लाख अट्टावीस हजार सातशे अड्सा** मात्र) इतकी आहे. सदरील थकीत असलेल्या रकमेचा तपशील खालील प्रमाणे नमूद केलेल्या परिशिष्ट क्रमांक १ मध्ये विस्ताराने वर्णित करण्यात आला आहे. ७) अशा परिस्थितीत, इंडिया आर एफ सरफेसी कायदा २००२ चे कलम १३ (२) मध्ये नमूद करण्यात आलेल्या तरतुर्दीनुसार इंडिया आर एफ कार्यवाही करीत असून

आपणास वरील प्रमाणे नमूद केलेली रक्कम रुपये **रु. ५,२०,२८,७६८ (रुपये पाच करोड वीस लाख अट्टावीस हजार सातशे अड्सष्ट मात्र**) जे ३१.०७.२०२१ रोजी थकीत आहेत अधिक त्यावरील पढील व्याज संपूर्ण रक्कम अदा होण्याच्या तारखेपुर्यंत. या सुचनेच्या तारखेपासन ६० दिवसात अदा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे अन्यथा इंडिया आर एफ सरफेसी कायदा २००२ मध्ये कलम १३ चे उपकलम (४) मध्ये नमूद केल्यानुसार थकीत रकमेच्या वसुलीसाठी संरक्षित धनको यांना प्राप्त झालेले कोणतेही अधिकार वापरण्यास हक्कदार असेल ज्यात खालील प्रमाणे नमूद केलेल्यापैकी एक किंवा सर्व अधिकारांचा समावेश असेल, (ए) कर्जदार यांच्या संरक्षित मालमत्तांसह त्यांचे लीज, किंवा असाइनमेंट तसेच विक्री, यांच्या माध्यमातून थकीत रकमेच्या वसलीसाठी हस्तांतरित करण्याचे अधिकार यांचा ताबा घेणे

बी) कर्जदार यांच्या संरक्षित मालमत्तांसह व्यवस्थापनाचा त्यांचे लीज, किंवा असाइनमेंट तसेच विक्री, यांच्या माध्यमातून थकीत रकमेच्या वसुलीसाठी हस्तांतरित करण्या अधिकार यांचा ताबा घेणे. सी) अशा कोणत्याही व्यक्तीची नियक्ती करणे (यापुढे ज्याचा उक्लेख व्यवस्थापक असा करण्यात येईल) जो कर्जदार यांच्या संरक्षित मालमत्तांचे व्यवस्थापन पाहिल ज्य

मालमत्ताचा ताबा संरक्षित धनको यांनी घेतला आहे. डी) कोणत्याही वेळी लेखी सूचनेद्वारे कोणतीही व्यक्ती जिने कर्जदार यांच्या संरक्षित मालमत्तांपैकी कोणत्याही मालमत्तेचा ताबा कर्जदार यांच्याकडून घेतला आहे आणि ज्यांच्याकडून काही रक्कम कर्जदार यांना येणे आहे किंवा येणे शक्य आहे. त्यांना संरक्षित धनको यांना अदा करण्याची सचना करणे जी संरक्षित करण्यात आलेल्या कर्जाच्या संपूर्ण वसुलीसाठी परेशी असेल.

आपणास याद्वारे यापुढे आवाहन करण्यात येते की, आपण नोंद घ्यावी की, सरफेसी कायदा २००२ चे कलम १३ (१३) अनुसार आपणास सदरील संरक्षित मार विक्री करण्यास किंवा त्यांच्या संदर्भात कोणताही स्वरूपाचा व्यवहार करण्यास किंवा विक्री, भाडे किंवा लीज किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून खालील प्रमाणे नमूट केलेल्या संरक्षित मालमत्तांचे किंवा त्यांच्या कोणत्याही भागाचे इंडिया आर एफ यांच्या लेखी स्वरूपातील पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरण करण्यास मेनाई करण्यात येत आहे (व्यवसायाच्या नियमित कामकाजा व्यतिरिक्त). वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या नियमाचे सरफेसी कायदा २००२ चे कलम १३ (१३) अनुसार उछुंघन केल्यास त कायद्याचे कलम २९ अनसार तो दंडनीय अपराध आहे.

९) कृपया नोंद घ्यावी की, सरफेसी कायदा २००२ चे कलम १३ चे उपकलम (८) कडे आपले लक्ष वेधन घेण्यात येत आहे ज्यानुसार आपण थकीत रक्ककमतसेच त्यावरील त्र्याज आणि इतर आकार आणि आमच्याकडून झालेला खर्च आदी रक्कम सदरील सरक्षित मालमत्तांच्या जाहीर लिलावाद्वारे, जनतेकडून बोली तसेच निविदा आमंत्रित करू किंवा खासगी कराराच्या माध्यमातून विक्रीची सूचना प्रकाशित होण्याच्या तारखेपर्यंत अदा करू शकता.

१०) कपया नोंद घ्यावी की. संपूर्ण थकीत रक्ककमतसेच त्यावरील व्याज आणि इतर आकार आणि आमच्याकडन झालेला खर्च आदी रक्कम सदरील संरक्षित मालमत्तांच्य जाहीर लिलावाद्वारे, जनतेकडून बोली तसेच निविदा आमंत्रित करून किंवा खासगी कराराच्या माध्यमातून विक्रीची सुचना प्रकाशित होण्याच्या तारखेपर्यंत आपल्याकडून अदा न झाल्यास त्यानंतर आपण सदरील मालमत्तांची भरपाई करण्यास पात्र नसाल.

११) कपया नोंद घ्यावी की. सदरील सचना ही संपर्णपणे पर्वग्रहाशिवाय आहे तसेच इंडिया आर एफ यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पर्यायानसार आहे ज्यात योग्य ते न्यायाल किंवा लवाद यांच्याकडे थकीत रकमेच्या वसुलीसाठीकायदेशीर कार्यवाही सुरु करण्याच्या पर्यायाचा समावेश आहे. तसेच कृपया नोंद घ्यावी की, सदरील सूचना ही संपूर्णपणे पूर्वग्रहाशिवाय आहे तसेच इंडिया आर एफ यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कायद्यानुसार पुढील कार्यवाहीच्या अधिकारास अनुसरून आहे. १२) तुम्हाला सदर सूचना ही पूर्वीची २९.०८.२०१६ दिनांकीत जारी सूचना जी रद्द झाली होती त्याच्या जागी सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या उप–कलम

अन्वये देण्यात येते. त्यामुळे आपणास याद्वारे आवाहन करण्यात येते की आपण या सूचनेनुसार करण्यात आलेल्या मागणीची पूर्तता करावी आणि सरफेसी कायदा २००२ अनुसार पुढील कार्यवार्ह

टाळाँवी त्यास वाचा सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम २००२ आणि सदरील कारवाईचा खर्च आपणावर बंधनकारक राहील. कृपया नोंद घ्यावी.

रु. २,६०,१५,०५३

कर्ज खाते क्र.

मुद्दल थकबाकी

व्याज आणि इतर प्रभार

एकूण रक्कम देय/ थकीत

खाते क्र.XMORGHT00056183 मधील गहाण

वारासट ५ ३१ जुलै, २०२१ रोजीसची थकब	(रुपये मध्ये रक्कम)	
XMORGHT00056183	XMORGHT00056184	एकूण
९७,२०,१६३	९७,२०,१६३	१,९४,४०,३२६
0.00.004.40	0.00.00.11.0	

रु. २,६०,१३,७१५

4,70,72,082

परिशिष्ट २

प्रतिभूत मालमत्तांचा तपशील

शॉप क्र. २८, तळमजला, सिटी सेंटर मॉल, प्लॉट क्र. १८, सेक्टर १९/डी, पाल्म बिच रोड, वाशी, नवी मुंबई – ४०० ७०६, जिचे चटई क्षेत्र ६०८ चौ.फू. ज्याच्या चतुःसीमा पुढील प्रमाणे उत्तर : ११ मीटर मोठा रस्ता, दक्षिण : प्लॉट क्र. १९, पूर्व : ११ मीटर मोठा रस्ता, पश्चिम: १२ मीटर मोठा रस्ता. २) खाते क्र.XMORGHT00056184 मधील गहाण

शॉप क्र. २९, तळमजला, सिटी सेंटर मॉल, प्लॉट क्र. १८, सेक्टर १९/डी, पाल्म बिच रोड, वाशी, नवी मुंबई – ४०० ७०६, जिचे चटई क्षेत्र ६३० चौ.फू. न्याच्या चतुःसीमा पुढील प्रमाणे उत्तर : ११ मीटर मोठा रस्ता, दक्षिण : प्लॉट क्र. १९, पूर्व : ११ मीटर मोठा रस्ता, पश्चिम: १२ मीटर मोठा रस्ता.

प्राधिकृत अधिकारी, इंडिया आरएफ दिनांक : २५.०८.२०२१, स्थळ : मुंबई